## राजारामबापू सहकारी बँक ति., पेठ. प्रधान कार्यालय पेठ, ता.वाळवा,जि.सांगली. (शेड्युल्ड बँक)

राजारामबापू सहकारी बँक लि; पेठ. शाखा :  माझे / आमचे रक्कम रू. (अक्षरी रू. ) चे : खाते उघडावे. यासाठी मी/आम्ही रोख/चेक क्र. दिनांकीत	कारी बँक लि; पेठ.    कार क	शाखा व्यवस्थापक,	दिन	दिनांक –		
शाखा :  माझे / आमचे रक्कम रू	(क्रम रू	राजारामबापू सहकारी बँक लि; पेट				
खाते उघडावे. यासाठी मी/आम्ही रोख/चेक क्र	साठी मी/आम्ही रोख/चेक क्र.   दिनांकीत   शाखेवरील देत आहे / आहोत   शंत मंत्री/कु.   सिल्यास :					
अर्जदाराचे नांव/नावे आणि पुर्ण पत्ता :  १) श्री./सौ./श्रीमती/कु.  रा: ता. जि. फोन नं.  ३) श्री./सौ./श्रीमती/कु.  रा: ता. जि. फोन नं.  ३) श्री./सौ./श्रीमती/कु.  रा: ता. जि. फोन नं.  अर्जदार अज्ञान असल्यास :  १) जन्मतारीख	मती/कु.	खाते उघडावे. यासाठी मी/आम्ही	रोख/चेक क्र		दिनांकीत	
रा: ता. जि. फोन नं.  २) श्री./सौ./श्रीमती/कु.  रा: ता. जि. फोन नं.  ३) श्री./सौ./श्रीमती/कु.  रा: ता. जि. फोन नं.  अर्जदार अज्ञान असल्यास :  १) जन्मतारीख जि. फोन नं.  २) पालनकर्ती व्यक्ती (नाते) – (टिक मारावी) – आई जि. कोर्टाद्वारे नियुक्ती सहकारी संस्था जि. सहकारी संस्था वि. सं	ता. जि. फोन नं.  मती/कु.  ता. जि. फोन नं.  मती/कु.  ता. जि. फोन नं.  भता/कु.  ता. जि. फोन नं.  असल्यास :  पिताते) - (टिक मारावी) - आई पिताते।  यक्तीचे नांव श्री./सौ./श्रीमती.  क प्रोप्रायटरिशप पार्टनरिशप प्रा.लि.कंपनी पिताते।  व (टिक मारावी आणि संदर्भित माहिती भरावी)  महल रक्कम किंवा आवर्ती  खात्याचा मासिक हमा रक्कम  तेव				शाखे	त्ररील देत आहे / आहोत
२) श्री./सौ./श्रीमती/कु.  रा: ता. जि. फोन नं.  ३) श्री./सौ./श्रीमती/कु.  रा: ता. जि. फोन नं.  अर्जदार अज्ञान असल्यास :  १) जन्मतारीख	मती/कु.  ता. जि. फोन नं.  मती/कु.  ता. जि. फोन नं.  असल्यास :  यक्ती (नाते) – (टिक मारावी) – आई □ वडील□ कोर्टाद्वारे नियुक्ती □ सहकारी संस्था □  यक्तीचे नांव श्री./सौ./श्रीमती.  क □ प्रोप्रायटरशिप □ पार्टनरशिप □ प्रा.िल.कंपनी □  व (टिक मारावी आणि संदर्भित माहिती भरावी)  प्रहल रक्कम किंवा आवर्ती खात्याचा मासिक हप्ता रक्कम  उव	१) श्री./सौ./श्रीमती/कु.				
रा:	ता. जि. फोन नं.  मती/कु.  ता. जि. फोन नं.  असल्यास :                     यक्ती (नाते) – (टिक मारावी) – आई □ वडील□ कोर्टाद्वारे नियुक्ती □ सहकारी संस्था □  यक्तीचे नांव श्री./सौ./श्रीमती.  क □ प्रोप्रायटरिशप □ पार्टनरिशप □ प्रा.िल.कंपनी □  व (टिक मारावी आणि संदर्भित माहिती भरावी)    मुद्दल रक्कम किंवा आवर्ती खात्याचा मासिक हप्ता रक्कम  रेव    प्रात्ति व्याज व्याज सीय्आयडी आणि पावती क्रमांक (बँकेच्या वापरा करीता)					
३) श्री./सौ./श्रीमती/कु.  रा: ता. जि. फोन नं.  अर्जदार अज्ञान असल्यास :  १) जन्मतारीख	मती/कु.  ता. जि. फोन नं.  असल्यास :					••••••
<ul> <li>रा: जा. जि. फोन नं.</li> <li>अर्जदार अज्ञान असल्यास :</li> <li>१) जन्मतारीख</li></ul>	ता. जि. फोन नं. असल्यास:					
अर्जदार अज्ञान असल्यास :  १) जन्मतारीख	असल्यास :					••••••
१) जन्मतारीख	यक्ती (नाते) - (टिक मारावी) - आई □ वडील □ कोर्टाद्वारे नियुक्ती □ सहकारी संस्था □  यक्तीचे नांव श्री./सौ./श्रीमती.  क □ प्रोप्रायटरशिप □ पार्टनरशिप □ प्रा.िल.कंपनी □  व (टिक मारावी आणि संदर्भित माहिती भरावी)  पहिल रक्कम किंवा आवर्ती खात्याचा मासिक हप्ता रक्कम  वेव  पासिक व्याज ठेव		····· जि. ·····	फ	नि नं.	
२) पालनकर्ती व्यक्ती (नाते) - (टिक मारावी) - आई □ वडील □ कोर्टाद्वारे नियुक्ती □ सहकारी संस्था [ ३) पालनकर्ता व्यक्तीचे नांव श्री./सौ./श्रीमती.  घटना - वैयक्तीक □ प्रोप्रायटरिशप □ पार्टनरिशप □ प्रा.िल.कंपनी □  मुदत ठेव तपिशल (टिक मारावी आणि संदर्भित माहिती भरावी)  मुद्दल रक्कम किंवा आवर्ती व्याज सीयूआयडी इ	यक्तीचे नांव श्री./सौ./श्रीमती.  क ☐ प्रोप्रायटरिशप ☐ पार्टनरिशप ☐ प्रा.िल.कंपनी ☐  व (टिक मारावी आणि संदर्भित माहिती भरावी)  ———————————————————————————————————					
३) पालनकर्ता व्यक्तीचे नांव श्री./सौ./श्रीमती. <b>घटना</b> – वैयक्तीक □ प्रोप्रायटरशिप □ पार्टनरशिप □ प्रा.िल.कंपनी □ <b>मुदत ठेव तपशिल</b> (टिक मारावी आणि संदर्भित माहिती भरावी)  मुद्दल रक्कम किंवा आवर्ती व्याज सीयूआयडी :	यक्तीचे नांव श्री./सौ./श्रीमती.  क ☐ प्रोप्रायटरिशप ☐ पार्टनरिशप ☐ प्रा.िल.कंपनी ☐  व (टिक मारावी आणि संदर्भित माहिती भरावी)  ———————————————————————————————————					
<u>घटना</u> - वैयक्तीक □ प्रोप्रायटरशिप □ पार्टनरशिप □ प्रा.लि.कंपनी □ <u>मुदत ठेव तपशिल</u> (टिक मारावी आणि संदर्भित माहिती भरावी)	क	२) पालनकर्ती व्यक्ती (नाते) - (नि	टेक मारावी) - आई 🗌 🛮 वडील[	वोर्टाद्वारे नि	भेयुक्ती 🗌	सहकारी संस्था 🗌
मुदत ठेव तपशिल (टिक मारावी आणि संदर्भित माहिती भरावी)  मुद्दल रक्कम किंवा आवर्ती व्याज सीयूआयडी :	मुद्दल रक्कम किंवा आवर्ती मुद्दत व्याज याजी पावती क्यांचा मासिक हप्ता रक्कम विवा आवर्ती क्यांचा मासिक हप्ता रक्कम विवा आवर्ती क्यांचा मासिक हप्ता रक्कम विवा आवर्ती क्यांचा मासिक हप्ता रक्कम विवा अविवा वापरा करीता)					
मुद्दल रक्कम किंवा आवर्ती व्याज सीयूआयडी :	मुद्दल रक्कम किंवा आवर्ती खात्याचा मासिक हप्ता रक्कम वेव  गासिक व्याज ठेव  मुद्दल रक्कम किंवा आवर्ती मुद्दल व्याज दर सीयूआयडी आणि पावती क्रमांक (बँकेच्या वापरा करीता)	३) पालनकर्ता व्यक्तीचे नांव श्री./र	सौ./श्रीमती.		***********	••••••
1 1901 (4) 1 14/11	खात्याचा मासिक हप्ता रक्कम  पावती क्रमांक (बँकेच्या वापरा करीता)  गिरिक व्याज ठेव			) 🗆		
1 14/1 /4/1 11/4 0114/11	खात्याचा मासिक हप्ता रक्कम  पावती क्रमांक (बँकेच्या वापरा करीता)  गिरिक व्याज ठेव	<b>घटना</b> - वैयक्तीक 🗌 प्रोप्रायटरि	रोप 🗌 पार्टनरशिप 🔲 प्रा.लि.कंपर्न	1 🗆		
वित्यांचा प्रापिक द्रपा क्रिय   उ	ग्रासिक व्याज ठेव	<mark>घटना</mark> - वैयक्तीक □ प्रोप्रायटरि	रोप पार्टनरिशप प्रा.लि.कंपर्न नाणि संदर्भित माहिती भरावी)	<del>)</del> □		सीयआयडी आणि
□ अल्प मुदत ठेव		<mark>घटना</mark> - वैयक्तीक □ प्रोप्रायटरि	रोप 🗌 पार्टनरिशप 🔲 प्रा.लि.कंपर्न गणि संदर्भित माहिती भरावी) मुद्दल रक्कम किंवा आवर्ती			पावती क्रमांक
□ मुदत ठेव		घटना - वैयक्तीक □ प्रोप्रायटरिश मुदत ठेव तपशिल (टिक मारावी अ ठेव प्रकार	रोप 🗌 पार्टनरिशप 🔲 प्रा.लि.कंपर्न गणि संदर्भित माहिती भरावी) मुद्दल रक्कम किंवा आवर्ती			पावती क्रमांक
□ मासिक/त्रैमासिक व्याज ठेव		घटना - वैयक्तीक □ प्रोप्रायटरि मुदत ठेव तपशिल (टिक मारावी अ ठेव प्रकार □ अल्प मुदत ठेव	रोप 🗌 पार्टनरिशप 🔲 प्रा.लि.कंपर्न गणि संदर्भित माहिती भरावी) मुद्दल रक्कम किंवा आवर्ती			पावती क्रमांक
☐ पुर्नगुंतवणूक ठेव	ं ठेव	घटना - वैयक्तीक □ प्रोप्रायटरि मुदत ठेव तपशिल (टिक मारावी अ ठेव प्रकार □ अल्प मुदत ठेव □ मुदत ठेव	रोप 🗌 पार्टनरिशप 🔲 प्रा.लि.कंपर्न गणि संदर्भित माहिती भरावी) मुद्दल रक्कम किंवा आवर्ती			पावती क्रमांक
□ आवर्ती (रिकरिंग) ठेव	करिंग) तेव	घटना - वैयक्तीक □ प्रोप्रायटरि मुदत ठेव तपशिल (टिक मारावी अ ठेव प्रकार □ अल्प मुदत ठेव □ मुदत ठेव □ मासिक/त्रैमासिक व्याज ठेव	रोप 🗌 पार्टनरिशप 🔲 प्रा.लि.कंपर्न गणि संदर्भित माहिती भरावी) मुद्दल रक्कम किंवा आवर्ती			पावती क्रमांक
	W(1) 04	घटना - वैयक्तीक	रोप 🗌 पार्टनरिशप 🔲 प्रा.लि.कंपर्न गणि संदर्भित माहिती भरावी) मुद्दल रक्कम किंवा आवर्ती			पावती क्रमांक
□ इतर		घटना       - वैयक्तीक □ प्रोप्रायटरि         मुदत ठेव तपशिल       (टिक मारावी अ         ठेव प्रकार         □ अल्प मुदत ठेव         □ मुदत ठेव         □ पुर्नगुंतवणूक ठेव         □ आवर्ती (रिकरिंग) ठेव	रोप 🗌 पार्टनरिशप 🔲 प्रा.लि.कंपर्न गणि संदर्भित माहिती भरावी) मुद्दल रक्कम किंवा आवर्ती			पावती क्रमांक
	7/1/1/ 97	चटना - वैयक्तीक	रोप 🗌 पार्टनरिशप 🔲 प्रा.लि.कंपर्न गणि संदर्भित माहिती भरावी) मुद्दल रक्कम किंवा आवर्ती			पावती क्रमांक
□ इतर		घटना       - वैयक्तीक □ प्रोप्रायटरि         मुदत ठेव तपशिल (टिक मारावी अ         ठेव प्रकार         □ अल्प मुदत ठेव         □ मासिक/त्रैमासिक व्याज ठेव         □ पुर्नगुंतवणूक ठेव         □ आवर्ती (रिकरिंग) ठेव	रोप 🗌 पार्टनरिशप 🔲 प्रा.लि.कंपर्न गणि संदर्भित माहिती भरावी) मुद्दल रक्कम किंवा आवर्ती			पावती क्रमांक
		घटना       - वैयक्तीक □ प्रोप्रायटरि         मुदत ठेव तपशिल       (टिक मारावी अ         ठेव प्रकार         □ अल्प मुदत ठेव         □ मुदत ठेव         □ पुर्नगुंतवणूक ठेव         □ आवर्ती (रिकरिंग) ठेव         □ इतर	रोप पार्टनरिशप प्रा.लि.कंपर्न नाणि संदर्भित माहिती भरावी) मुद्दल रक्कम किंवा आवर्ती खात्याचा मासिक हप्ता रक्कम			पावती क्रमांक
व्याज अदा करणेची सुचना : (टिक मारावी)	ची सुचना : (टिक मारावी)	घटना       - वैयक्तीक □ प्रोप्रायटरि         मुदत ठेव तपशिल       (टिक मारावी अ         ठेव प्रकार         □ अल्प मुदत ठेव         □ मासिक/त्रैमासिक व्याज ठेव         □ पुर्नगुंतवणूक ठेव         □ आवर्ती (रिकरिंग) ठेव         □ इतर         व्याज अदा करणेची सुचना : (टिक         □ रोखीने	रोप पार्टनरिशप प्रा.लि.कंपर्न नाणि संदर्भित माहिती भरावी) मुद्दल रक्कम किंवा आवर्ती खात्याचा मासिक हप्ता रक्कम	मुदत	ξ₹	पावती क्रमांक
<mark>व्याज अदा करणेची सुचना</mark> : (टिक मारावी) □ रोखीने □ शाखा खाते क्र मध्ये जमा करावे.	ची सुचना : (टिक मारावी)  खाते क्र मध्ये जमा करावे.	घटना       - वैयक्तीक ☐ प्रोप्रायटरि         मुदत ठेव तपशिल       (टिक मारावी अ         ठेव प्रकार         ☐ अल्प मुदत ठेव         ☐ मासिक/त्रैमासिक व्याज ठेव         ☐ पुर्नगुंतवणूक ठेव         ☐ आवर्ती (रिकरिंग) ठेव         ☐ इतर         व्याज अदा करणेची सुचना : (टिक         ☐ रोखीने         ☐ शाखा	रोप पार्टनरिशप प्रा.लि.कंपर्न नाणि संदर्भित माहिती भरावी) मुद्दल रक्कम किंवा आवर्ती खात्याचा मासिक हप्ता रक्कम	मुदत	ξ₹	पावती क्रमांक
व्याज अदा करणेची सुचना : (टिक मारावी)  ☐ रोखीने ☐ शाखा खाते क्र मध्ये जमा करावे.	ची सुचना : (टिक मारावी)  खाते क्र मध्ये जमा करावे.	घटना       - वैयक्तीक ☐ प्रोप्रायटरि         मुदत ठेव तपशिल       (टिक मारावी अ         ठेव प्रकार         ☐ अल्प मुदत ठेव         ☐ मासिक/त्रैमासिक व्याज ठेव         ☐ पुर्नगुंतवणूक ठेव         ☐ आवर्ती (रिकरिंग) ठेव         ☐ इतर         व्याज अदा करणेची सुचना : (टिक         ☐ रोखीने         ☐ शाखा	रोप पार्टनरिशप प्रा.लि.कंपर्न नाणि संदर्भित माहिती भरावी) मुद्दल रक्कम किंवा आवर्ती खात्याचा मासिक हप्ता रक्कम	मुदत	ξ₹	पावती क्रमांक
व्याज अदा करणेची सुचना : (टिक मारावी)  ☐ रोखीने ☐ शाखा खाते क्र मध्ये जमा करावे.  परिचलन सुचना : (टिक मारावी) ☐ दोघा पैकी एक किंवा जिवीत ☐ प्रथम व्यक्ती किंवा जिवीत व्यक्ती ☐ संयुक्त	ची सुचना : (टिक मारावी)  खाते क्र	घटना       - वैयक्तीक □ प्रोप्रायटरिश्         मुदत ठेव तपशिल       (टिक मारावी अ         ठेव प्रकार         □ अल्प मुदत ठेव         □ मासिक/त्रैमासिक व्याज ठेव         □ पुर्नगुंतवणूक ठेव         □ आवर्ती (रिकरिंग) ठेव         □ इतर         व्याज अदा करणेची सुचना : (टिक         □ रोखीने         □ शाखा         परिचलन सुचना : (टिक मारावी)         □ दोघा पैकी एक किंवा जिवीत	रोप पार्टनरिशप प्रा.लि.कंपर्न गणि संदर्भित माहिती भरावी)  मुद्दल रक्कम किंवा आवर्ती खात्याचा मासिक हप्ता रक्कम  मारावी)  खाते क्र.  प्रथम व्यक्ती किंवा जिवीत	मुदत	दर	पावती क्रमांक
व्याज अदा करणेची सुचना : (टिक मारावी)  ☐ रोखीने ☐ शाखा खाते क्र	ची सुचना : (टिक मारावी)  खाते क्र	घटना - वैयक्तीक □ प्रोप्रायटरिश्  मुदत ठेव तपशिल (टिक मारावी अ  ठेव प्रकार  □ अल्प मुदत ठेव □ मुदत ठेव □ मासिक/त्रैमासिक व्याज ठेव □ पुर्नगुंतवणूक ठेव □ आवर्ती (रिकरिंग) ठेव □ इतर व्याज अदा करणेची सुचना : (टिक □ रोखीने □ शाखा  परिचलन सुचना : (टिक मारावी) □ दोघा पैकी एक किंवा जिवीत  छक्रम अदा/नुतनीकरण विषयी सुचन	रोप पार्टनरिशप प्रा.लि.कंपर्न नाणि संदर्भित माहिती भरावी)  पुद्दल रक्कम किंवा आवर्ती खात्याचा मासिक हप्ता रक्कम  मारावी)  खाते क्र.  प्रथम व्यक्ती किंवा जिवीत ना: (टिक मारावी)	मुदत मध्ये जग् व्यक्ती □ संयुक्त	त्र करावे.	पावती क्रमांक (बँकेच्या वापरा करीता)
व्याज अदा करणेची सुचना : (टिक मारावी)         □ रोखीने       □ शाखा खाते क्र	ची सुचना : (टिक मारावी)  खाते क्र	घटना       - वैयक्तीक ☐ प्रोप्रायटरिश्         मुदत ठेव तपशिल       (टिक मारावी अ         ठेव प्रकार         ☐ अल्प मुदत ठेव         ☐ मुदत ठेव         ☐ मासिक/त्रैमासिक व्याज ठेव         ☐ पुर्नगुंतवणूक ठेव         ☐ आवर्ती (रिकरिंग) ठेव         ☐ इतर         व्याज अदा करणेची सुचना : (टिक         ☐ रोखीने         ☐ शाखा         परिचलन सुचना : (टिक मारावी)         ☐ दोघा पैकी एक किंवा जिवीत रक्कम अदा/नुतनीकरण विषयी सुचन्         ☐ मुदतपुर्ण होताच ठेवीची व्या	रोप पार्टनरिशप प्रा.लि.कंपर्न गणि संदर्भित माहिती भरावी)  पुद्दल रक्कम किंवा आवर्ती खात्याचा मासिक हप्ता रक्कम  मारावी)  खाते क्र.  प्रथम व्यक्ती किंवा जिवीत न	मुद्दत मध्ये जग् व्यक्ती □ संयुक्त मधील खाते	ा करावे.	पावती क्रमांक (बँकेच्या वापरा करीता)

- ?) मला/आम्हाला माहित आणि मान्य आहे की, सदर मुदत ठेबीची मुदत संपलेची वेगळी नोटीस दिली जाणार नाही. २) संयुक्त खाते असलेस, आमचे पैकी एकाचा मृत्यु झालेस जिबीत व्यक्तीस/व्यक्तींना त्यांनी तशी मागणी केलेस ठेबीची मुदत पुर्ण झाली असो किंवा नसो, ठेवीची रक्कम अदा केली जाईल आणि यावर वारसांचा हक असणार नाही.

## अर्जदाराची हमी

Clerk

मी/आम्ही ठेवी संदर्भातील नियम वाचले असून ते मला पुर्ण समजले आहेत. ते माझ्यावर/आमचेवर बंधनकारक आहेत.

अर्जदार क्र. १	अर्जदार उ	क. २ अ	र्जदार क्र. ३	अर्जदार क्र. ४
फोटो	फो	टो	फोटो	फोटो
सही	सही	सही		सही
		NOMINATION		
Rules 1985 in respect o	of bank deposit.	/s & Address/es of all o	depositors)	eposit in the account, particulars
whereof are given below	v may be returned by Ra	njarambapu Sahakari Bank	Ltd.,Peth	Branch
Nature of Deposits	Distinguishing No.	Additional details, If a	ny Nam	e & Address of Nominee
Relationship with De	epositors, if any	Age	Age If no	
As nominee is minor or account on behalf of the			during the minorit	ive the amount of deposit in th y of the nominee.
Depositor No.1		Depositor No.2	sitor No.2 Depositor No.3	
Place : Name and address of wi		/ thumb impressions of all D	repositor(s) and address of witr	Date : ness 2
		Signa	ture of witness 2	Court With - S. of book
Signature of witness 1				
natural/ legal guardian	entitled to act on behalf	nade in the name of a mir f of the minor  • One wassions, if any, of any of the	itness required for	should be assigned by signature/s of depositor/s

Jr. Officer

Manager